



VARCA, GOA

May 20, 2021

BSE Limited
Corporate Compliance Department
Rotunda Building P. J. Towers, Dalal
Street, Fort Mumbai 400001
Scrip Code - 523269

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai 400051
Symbol : ADVANIHOTR

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement- Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copy of the newspaper advertisement published in the Business Standard and Mumbai Lakshadweep (Mumbai edition) intimating them about the dispatch of postal ballot notice and e-voting information etc.

Kindly take the same on record and acknowledge its receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For **Advani Hotels & Resorts (India) Limited,**

S/d
Nilesh Jain
Company Secretary

Note: Due to ongoing COVID -19 pandemic outbreak and consequent lockdown, this intimation is being submitted without signature of the authorised person in SD/- mode.

उज्जैन सहकारी दुग्ध संघ मर्यादित
मस्की रोड प.बी. नं. 106, उज्जैन - 456010, मध्य प्रदेश
फोन : (0734) 2527071
ई-मेल : udspan@gmail.com, engg_ud@sanchaidary.com
क्रमांक/उ.स.दु.सं./यांत्रिकी/नस्ती क्र 27/2021/1853 दिनांक: 18/05/2021

ई-निविदा सूचना
उज्जैन सहकारी दुग्ध संघ मर्यादित, उज्जैन दुग्ध संघ उज्जैन में स्थापित ई.टी.पी. (इंफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट) संयंत्र के संभाल, समन्वय एवं रखरखाव कार्य हेतु विभिन्न फर्मों से म. प्र. ई टेंडर के माध्यम से ई-निविदा आमंत्रित की जाती है। ई-निविदा प्रपत्र का मूल्य राशि रु 1000.00 (रु एक हजार मात्र) ऑनलाइन (www.mptenders.gov.in) पर भुगतान कर दिनांक 21-05-2021 से कर्य की जा सकती है। निविदा प्रपत्र मध्यप्रदेश दुग्ध महसंघ की वेबसाइट (www.sanchaidary.com) पर भी देखा एवं पढ़ा जा सकता है। निविदा प्रपत्र कर्य करने की अंतिम तिथि 10-06-2021 सोमवार 2:00 बजे तक है। समस्त निविदा अथवा एक निविदा को स्वीकार अथवा अस्वीकार करने का अधिकार मुख्य कार्यपालन अधिकारी, उज्जैन सहकारी दुग्ध संघ मर्यादित, उज्जैन के पास सुरक्षित रहेगा।

मुख्य कार्यपालन अधिकारी

ARIES AGRO LIMITED
Registered Office, Aries House, Plot No. 24, Deonar, Govandi (East), Mumbai - 400 043.
Website: www.ariesagro.com
Email ID: investorrelations@ariesagro.com, engg_ud@sanchaidary.com
(CIN No.-L99999MH1969PLC014465)

NOTICE
Pursuant to the provisions of Regulation 29(1) read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 28th May, 2021 to, inter-alia, consider and approve the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021 and Consideration and Recommendation of Dividend for the Financial Year ended 31st March, 2021. This intimation will also be hosted on the website of the Company www.ariesagro.com.

For Aries Agro Limited
Sd/-
Qaiser P. Ansari
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 19th May, 2021

ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED
(CIN: L99999MH1987PLC042891)
Registered Office: 18A & 18B, Jolly Maker Chambers-II, Nariman Point, Mumbai-400021
Tel: 022-22850101 E-MAIL: cs.ho@advanhotels.com;
Website: www.caravelabeachresortsgoa.com

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Section 110 and Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act"), Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 23, 2020 and the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, and as amended from time to time), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and such other applicable laws and regulations, the approval of Members of Advani Hotels & Resorts (India) Limited ("the Company") is being sought through Postal Ballot in respect of the following resolution:

(I) APPROVAL FOR CONTINUATION OF DIRECTORSHIP OF MRS. MENAKA S. ADVANI AS A NON-EXECUTIVE NON-INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY, LIABLE TO RETIRE BY ROTATION

Pursuant to the MCA circulars, the company has sent the electronic copies of the Postal Ballot Notice along with Explanatory statement on 19th May, 2021 to all members of the company, who have registered their email address with the company (in respect of shares held in physical form) or with their depository participant (in respect of shares held in electronic form) as on Friday 14th May, 2021 i.e., the cut-off date. The Postal Ballot Notice will also be available on the Company's website at www.caravelabeachresortsgoa.com, on the websites of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSDL's e-voting website at www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of MCA Circulars, members can vote only through the remote voting process. Members, whose names appear on the Register of Members/List of Beneficial owners as on Friday 14th May, 2021 will be considered for the e-voting and voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of the shareholders as on that date. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.

The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing e-voting facilities to all the members. Members are requested to note that voting will commence at 9:00 AM IST on Saturday 22nd May, 2021 and will end at 5:00 PM IST on Monday 21st June, 2021. Voting shall not be allowed beyond 5:00 PM on Monday 21st June, 2021.

The instructions on the process of e-voting including the manner in which members who are holding share in physical form or who have not registered their email addresses can cast their vote through e-voting, are provided in the Postal Ballot Notice.

The Board of Directors has appointed Mr. Virendra Bhatt, Practising Company Secretary (CP No. 124) as Scrutinizer for conducting the Postal Ballot/e-voting process in a fair and transparent manner.

The results of the postal ballot through e-voting (along with the Scrutinizer's report) shall be declared on or before Wednesday 23rd June, 2021 and will also be displayed on the Company's website under the section 'Investors' and will also be intimated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Members having any query or grievances connected with the voting by postal ballot including e-voting may refer to the detailed procedure on e-voting, furnished in Postal Ballot Notice and the frequently asked questions and e-voting manual available at the Downloads section at www.evoting.nsdl.com, or write an email to evoting@nsdl.co.in.

By order of the Board of Directors
For Advani Hotels & Resorts (India) Limited
Sd/-
Nilesh Jain
Company Secretary

Place : Mumbai
Date : May 19, 2021



PUBLIC NOTICE
This is to inform the General Public that Bank of Baroda, New Marine Lines Branch, 5 & 6 Rewa Chambers, New Marine Lines, Mumbai 400020 intends to accept/mortgage the undermentioned property i.e. Flat No. 112, on the 11th Floor, in the "A" Wing, of the building known as "Atlas Apartments Co-operative Housing Society Ltd", Adm. 205.39 Sq.Mtrs. (Carpet Area), along with attached terrace Adm. 761 Sq.Ft. i.e. equivalent to 70.72 Sq.Mtrs. (Built-Up Area), along with two covered Car Parking Space bearing Nos. 4 & 14, Situated at 11 Jannadas Mehta Road, Malabar Hill, Mumbai- 400 006, Village: Malabar Hill, Taluka & District: Mumbai, bearing C.S. No. 195, belonging to Mr. Deepak Revantilal Shah, Mrs. Pragya Deepak Shah, Mr. Vishal Deepak Shah & Mr. Darshan Deepak Shah

In case anyone has got any right/ title / interest / claims over the undermentioned property, they are advised to approach the Bank within 07 days along with necessary proof to substantiate their claim.

If no response is received within 07 days, it is presumed that the property is free of any charge / claims / encumbrances and bank shall proceed with the mortgage.

Details of Property:
Flat No. 112, on the 11th Floor, in the "A" Wing, of the building known as "Atlas Apartments Co-operative Housing Society Ltd", Adm. 205.39 Sq.Mtrs. (Carpet Area), along with attached terrace Adm. 761 Sq.Ft. i.e. equivalent to 70.72 Sq.Mtrs. (Built-Up Area), along with two covered Car Parking Space bearing Nos. 4 & 14, Situated at 11 Jannadas Mehta Road, Malabar Hill, Mumbai- 400 006, Village: Malabar Hill, Taluka & District: Mumbai, bearing C.S. No. 195

BANK OF BARODA
New Marine Lines Branch,
5 & 6 Rewa Chambers,
New Marine Lines,
Mumbai 400020
Mobile: 9822882798 and 9152940666
Dated 20th of May 2021.

Adv.V. B. Tiwari & Company
Office No. 16-A, 1st Floor,
Islam Building, Veer Nariman Road,
Opp: Akbarally's, Fort Mumbai.
022-2285 2893/9892284146.

PUBLIC NOTICE
This is to inform the General Public that Bank of Baroda, Horminam Circle Branch, Ground Floor, Bank of Baroda Building, 10/12 Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai intends to accept/mortgage the undermentioned property i.e. Unit No. 03, Building known as "Lodha Park - Town Houses", Adm. 4,550 Sq.Ft. i.e. equivalent to 422.71 Sq.Mtrs. (Carpet Area), along with 1,833 Sq.Ft. i.e. equivalent to 170.29 Sq.Mtrs. (EBVT Area) i.e. 6,383 Sq.Ft. i.e. equivalent to 593.00 Sq.Mtrs. (Carpet Area + EBVT Area) (Net Area) along with Four Car Parking Spaces, Village: Lower Pare, Taluka: Mumbai, District: Mumbai Suburban, bearing C.S. No. 464, belonging to Mr. Avnish Poddar

In case anyone has got any right/ title / interest / claims over the undermentioned property, they are advised to approach the Bank within 10 days along with necessary proof to substantiate their claim.

If no response is received within 10 days, it is presumed that the property is free of any charge / claims / encumbrances and bank shall proceed with the mortgage.

Details of Property:
Unit No. 03, Building known as "Lodha Park - Town Houses", Adm. 4,550 Sq.Ft. i.e. equivalent to 422.71 Sq.Mtrs. (Carpet Area), along with 1,833 Sq.Ft. i.e. equivalent to 170.29 Sq.Mtrs. (EBVT Area) i.e. 6,383 Sq.Ft. i.e. equivalent to 593.00 Sq.Mtrs. (Carpet Area + EBVT Area) (Net Area) along with Four Car Parking Spaces, Village: Lower Pare, Taluka: Mumbai, District: Mumbai Suburban, bearing C.S. No. 464.

BANK OF BARODA
Horminam Circle Branch,
Ground Floor, Bank of Baroda Building,
10/12 Mumbai Samachar Marg,
Fort, Mumbai
022-43409203/204
Dated 20th of May 2021.

Adv.V. B. Tiwari & Company
Office No. 16-A, 1st Floor,
Islam Building, Veer Nariman Road,
Opp: Akbarally's, Fort Mumbai.
022-2285 2893/9892284146.

NOTICE
Shri Bharat Chimanlal Chouhan a Member of the Shubham Co-operative Housing Society Ltd. Having address at Akurli Road, Opp ESIC Hospital, Kandivali (East), Mumbai - 400101 and holding Flats. A/32 & A/11 in the building of the society, died on 06th December 2015 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the property of the Society within a period of 14 Days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in the support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the manner provided under the Bye-Laws of the Society. The Claim/objections if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the Society is available for inspection by the claimants/objectors in the office of the Society /with secretary of the Society between 11.00 A.M. to 05.00 P.M. from the date of publication of the notice till the expiry of its period.

For and on behalf of Shubham Co-operative Housing Society Ltd.
Hon Secretary
Place: Mumbai Date: 20.05.2021

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that share certificate no 1, Distinctive Nos from 261 to 265 of Shree Swami Krupa Complex, Phase 1, situated at Dhokali Kolshet Road Thane (W) 400607 in the name Mrs. Veena R Arabatti & Raghavendra Arabatti have been reported lost / misplaced and an application has been made by her to the society for issues of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) notice days from the publications of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For & behalf of Shree Swami Krupa Complex.
Phase 1.
sd/-
(Hon. secretary)
Date : 20 May 2021
Place : Thane

SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India
Retail Assets Centralised Processing Centre, 5th Floor, CIDCO Tower No.4, Belapur Railway Station Building, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400 614.

DEMAND NOTICE

Whereas the Authorized officer of State Bank of India under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 has in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 06.04.2021 under section 13 (2) of the said Act, calling upon the Borrower- Shri. Surendra Suljan Shetty Flat No. A-2101, 21st Floor, "SAI MIRACLE" Plot No. 16/17/19, Sector 35 E, Kharghar, Navi Mumbai 410210. Co-Borrower- Smt. Shilpa Surendra Shetty Flat No. A-2101, 21st Floor, "SAI MIRACLE" Plot No. 16/17/19, Sector 35 E, Kharghar, Navi Mumbai 410210. to pay the amount mentioned in the said Notice being Rs. 71,06,669/- (Rupees Seventy One Lacs Six Thousand Six Hundred and Sixty Nine Only) as on 06.04.2021, together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. within 60 days from the date of the said Notices. The said Notice has been returned undelivered through the postal authorities Your Account has been classified as non-performing assets (NPA) as on 25/02/2021. However, this Notice is hereby given to the Borrower/Guarantor and his heirs, where necessary, to pay to the Bank; within 60 days from the date of publication of this Notice the amount indicated hereinabove due on the date together with further interest at contractual rates on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges, etc. As security for the Borrower's obligation under the said agreements and documents, the assets described below has been mortgaged to the Bank. If the Borrower/Guarantor and his heirs, where necessary, shall fail to make payment to the Bank as aforesaid, then the Bank shall proceed against the secured asset mentioned below under Section 13 (4) of the Act and the application Rules entirely at the risks of the concerned Borrower and his/her heirs, where necessary, as to the costs and consequences.

The Borrower/Guarantor and his heirs, where necessary, are prohibited under Section 13 (13) of the SARFAESI Act, 2002 to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Bank. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower and the guarantors responsible for the offence liable to penalty in accordance with the SARFAESI Act

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Flat No. A-2101, 21st Floor, "SAI MIRACLE" Plot No. 16/17/19, Sector 35 E, Kharghar, Navi Mumbai 410210.
Date : 19/05/2021
Place : CBD, Belapur

Authorised Office
State Bank of India

Clariant Chemicals (India) Limited

Corporate Identity Number: L2410MH1956PLC01806
Registered Office : Reliable Tech Park, Gut no. 31, Village Eltham, Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708
Tel: 022 7125 1000; Website: www.clariant.com; Email: investor.relations.India@clariant.com

Sr. No.	Particulars	STATEMENT OF AUDITED RESULTS FOR THE THREE MONTHS AND YEAR ENDED MARCH 31, 2021 (₹ in Lakhs)		
		3 months ended 31-03-2021 (Audited)	Year ended 31-03-2021 (Audited)	Corresponding 3 months ended 31-03-2020 (Unaudited)
1	Total Income from continuing operations	22,345	74,555	17,829
2	Profit/(Loss) from continuing operations before exceptional items and tax	2,274	5,807	1,067
3	Profit/(Loss) from continuing operations before tax	2,274	31,287	1,067
4	Profit/(Loss) from continuing operations after tax	1,097	21,866	45
5	Profit/(Loss) from discontinued operations before tax	-	171	1,724
6	Profit/(Loss) from discontinued operations after tax	-	110	1,492
7	Profit for the period (4+6)	1,097	21,976	1,537
8	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,223	21,925	1,434
9	Paid-up equity share capital (face value: ₹ 10 per share)	2,308	2,308	2,308
10	Earnings per share (of ₹ 10/- each) Basic & Diluted (for continuing operations) Basic & Diluted (for discontinued operations) Basic & Diluted (for continuing & discontinued operations)	4.75 - - 4.75	94.74 0.48 95.22	0.17 6.45 6.62

Notes:
1) The above is an extract of the detailed format of quarterly financial result for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial result is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.clariant.com).

2) The Board of Directors at its meeting held on May 19, 2021 have recommended the payment of final dividend of ₹ 15 per equity share for financial year ended March 31, 2021. In the previous year ended March 31, 2020, the Company paid a final dividend of ₹ 11 per equity share.

3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 19, 2021.

4) Following COVID-19, a Company wide lockdown was announced on March 16, 2020. However, limited production activities were undertaken in line with Government approvals, to meet demand for essentials needed for the fight against the pandemic.

The Company has resumed operations in a phased manner in line with directives from the authorities and during the quarter ended September 30, 2020 operations have gradually come back to normalcy, though challenges exist.

An assessment conducted by the Management on the recoverability of the carrying value of assets such as property, plant and equipment, inventory, trade receivable, investment and other current assets as at Balance Sheet date concludes that there is no material impact of COVID-19 thereon. Further, an assessment of the Company's capital, financial resources, liquidity positions, ability to service debt and other financing arrangements for the next one year, indicates financial stability.

An evaluation of impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 thereon.

While, the Management of the Company does not expect any material impact to arise due to pandemic, the actual impact may differ from that estimated as at the date of approval of these financial results. The Company will continue to closely monitor any material change in future economic conditions due to COVID-19.

Adnan Ahmad
Vice-Chairman & Managing Director
DIN: 00046742

Place : Mumbai
Date : 19 May, 2021

CLARIANT

झारखण्ड सरकार
ग्रामीण विकास विभाग (ग्रामोकांमो) मुख्य अभियंता का कार्यालय
102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, रांची
शुद्धि पत्र

एदत् द्वारा सूचित किया जाता है कि ग्रामीण विकास विभाग (ग्रामोकांमो), कार्य प्रमण्डल, गोड्डा के ई-निविदा आमंत्रण संख्या 05/2021-22/RDD(RWA)/GODDA दिनांक 08.04.21 PR NO.-245335 के द्वारा प्रकाशित निविदा के तिथि में अपरिहार्य कारणवश निम्नरूपेण परिवर्तन किया जाता है।

- वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि : 09.06.2021
- ई-निविदा प्राप्त की अंतिम तिथि एवं समय : 21.06.2021 अपराह्न 5.00 बजे
- जिला नियंत्रण कक्ष, रांची में निविदा शुल्क, अग्रघन की राशि, शपथ पत्र के मूल प्रति एवं अपनोड किये गये तकनीकी योग्यता दस्तावेज की एक प्रति जमा करने की तिथि 23.06.2021 एवं समय अपराह्न 3.30 बजे तक।
- निविदा खोलने की तिथि एवं समय 24.06.2021 पूर्वोह्न 11.30 बजे।

विस्तृत जानकारी के लिए वेबसाइट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है। अन्य शर्तें यथावत रहेंगे।

नोडल पदाधिकारी
ई-प्रोक्युमेंट सेल
PR 246720 Rural Work Department(21-22)D

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9)(e)) Before the Competent Authority
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400 028.
No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/1266/2021 Date: 12/05/2021
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE
Deemed Conveyance Application No. 139 of 2021.
B-Highway View Co-operative Housing Society Limited, Kurar Village, Near Shantaram Talav, Malad (E), Mumbai - 400 097, --- Applicant Versus 1) Shantaram Bhalchandra Sukthankar, 2) Sitaram Bhalchandra Sukthankar Having Address at: Arthur House 11, Cooperaage Road, Mumbai - 400 001. 3) M/s. Agarwal Construction Company Through its Partner Amrishi Chandra Agarwal Having Address at: 6/63, Atlanta, Nariman Point, Mumbai - 400 021, And Presently having address at: Agarwal Golden Chambers, Fun Republic Road, Plot No. 13/A, Behind Balaji Telefilms, Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, 4) Green Point Co-Operative Housing Society Limited, Having its office at: Kurar Village, Near Shantaram Talav, Malad (E), Mumbai - 400 097, --- Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area
The competent authority should give ex parte conveyance right certificate in the name of applicant falls in this jurisdiction with building at Kurar Village, Shantaram Talav, Malad (East), Mumbai - 400 097 situated on the plot of land bearing C.T.S. No. 811/A/7 with the land admeasuring 5193.16 square meters as mentioned in the copy of the agreement dated 12.02.1980 and BMC Sanctioned Plan, Architect Plan.

The hearing in the above Address case has been fixed on 03/06/2021 at 2.00 p.m.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority. U/s 5A of the MOFA, 1963

SEAL

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1268/2021 Date: - 12/05/2021
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 138 of 2021

Sarswati Co-operative Housing Society Ltd, Survey No. 153/3, C.T.S.No.2594, River Park, Ravalpada, Dahisar (E), Mumbai- 400068. ...Applicant, Versus. 1) M/s. Delwadia Developers & Builders Pvt. Ltd., 5th Floor, Trade Avenue, Suren Road, Off. W.E. Highway, Andheri (E), Mumbai-400093. 2) Shri. Rajaram Yashwant Tawade (Deceased). (a) Shri. Balkrishna Rajaram Tawade. (b) Smt. Laxmibai Rajaram Tawade. (2a & b are legal heirs of Shri. Rajaram Yashwant Tawade) Balkrishna Niwas, Tawade Wadi, Dahisar (W), Mumbai-400068. 3) Shri. Gajanan Yashwant Tawade. (a) Shri. Amol Gajanan Tawade. (b) Shri. Atul Gajanan Tawade. (3a & b are legal heirs of Shri. Gajanan Yashwant Tawade) A/503, Kalpana Apartment, Atmaram Mhatre Road, Dahisar (W), Mumbai- 400068. 4) Shri. Ramakant Yashwant Tawade (Deceased) (a) Smt. Anita Ramakant Tawade. (b) Asawari Chetan Jagtap. (c) Shri. Ashish Ramakant Tawade. (4a to c are legal heirs of Shri. Ramchandra Yashwant Tawade) A/503, Kalpana Apartment, Atmaram Mhatre Road, Dahisar (W), Mumbai-400068. 5) Smt. Sushila Atmaram Rane (Deceased) (a) Smt. Vrushali Surendra Pathak. (b) Smt. Vandana Satish Sawant. (c) Smt. Mangala Umesh Chavan. (d) Smt. Kirti Vijayanand Vakanalli. (5a to 5d are the legal heirs of Smt. Sushila Atmaram Rane) A/503, Kalpana Apartment, Atmaram Mhatre Road, Dahisar (W), Mumbai-400068. 6) Smt. Vasundhara Dhananjay Rane. A/503, Kalpana Apartment, Atmaram Mhatre Road, Dahisar (W), Mumbai-400068. 7) Shri. Raghunath Balkrishna Tawade (Deceased) (7a to 7f are the legal heirs of deceased Shri. Raghunath Balkrishna Tawade) (a) Smt. Kumudini Raghunath Tawade (b) Smt. Jayshree Vijay Parab, 7a & b having address:- 201, Pragati Apartment, Friends Colony, Bhandup (E), Mumbai-400042. (c) Smt. Rajshree Balasaheb Naik, 1802, E Ward, Shri. Apartment, Rajarampuri Second Lane, Kolhapur-416008. (d) Shri. Balkrishna Raghunath Tawade. A/503, Kalpana Apartment, Atmaram Mhatre Road, Dahisar (W), Mumbai-400068. (e) Smt. Padma Dipak Kapse, K-1302, Raheja Vistas, Raheja Vihar, Powai, Mumbai- 400072. (f) Shri. Makarand Raghunath Tawade (Deceased), (f) Smt. Shradha Makarand Tawade. (fii) Shri. Shreyas Makarand Tawade. (fiii) Shri. Pratul Makarand Tawade. (7f to fiii are the legal heirs of deceased Shri. Makarand Raghunath Tawade) 7f to fiii having address:- B-707, Kalpana Apartment, Atmaram Mhatre Road, Dahisar (W), Mumbai- 400068. (8) Shri. Chandrakant Balkrishna Tawade (Deceased) (8a to 8d are the legal heirs of deceased Shri. Chandrakant Balkrishna Tawade) (a) Shri. Hemant Chandrakant Tawade. 203, Bhavna Avenue, L.M.Road, Kandarpada Junction, Dahisar (W), Mumbai- 400068. (b) Shri. Sunil Chandrakant Tawade. B-906, Radharaman CHS Ltd., Bagwe Road, Dahisar (W), Mumbai. (c) Smt. Jyoti Vinay Shirke. (d) Smt. Smita Chandrakant Tawade. 8c & d having address:- Balkrishna Niwas, Tawade Wadi, Dahisar (W), Mumbai- 400068. (9) Smt. Laxmibai Balkrishna Tawade. Balkrishna Niwas, Tawade Wadi, Dahisar (W), Mumbai-400068. (10) Smt. Kumudini Raghunath Tawade. 201, Pragati Apartment, Friends Colony, Bhandup (E), Mumbai- 400042. (11) Smt. Smita/Sangeeta Chandrakant Tawade. Balkrishna Niwas, Tawade Wadi, Dahisar (W), Mumbai-400068. (12) Narmada Co-operative Housing Society Ltd., Survey No.153/3, C.T.S.No.2594, River Park, Ravalpada, Dahisar (E), Mumbai- 400068. (14) Om Krishna Co-operative Housing Society Ltd., Survey No.153/3, C.T.S.No.2594, River Park, Ravalpada, Dahisar (E), Mumbai- 400068. (15) Indrawati Co-operative Housing Society Ltd., Survey No.153/3, C.T.S.No.2594, River Park, Ravalpada, Dahisar (E), Mumbai- 400068. (16) Additional Collector Of Competent Authority (Urban Land Ceiling) 5th Floor, Administrative Building, Near Chetana Collage, Bandra (E), Mumbai-400051. ...Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area
Unilateral Conveyance of Plot of land admeasuring area 1179.47 sq. meters of bearing Survey No.153, Hissa No. 2, C.T.S. No. 2594/A and area admeasuring 219.61 sq. meters as proportionate undivided share in common R.G. of common layout of C.T.S. No. 2594/A, 2596 & 2561/A/3/2 of Village- Dahisar, Tal- Borivali Mumbai Suburban District along with Building.

The hearing is fixed on 03/06/2021 at 2.00 p.m.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority,
U/s 5A of the MOFA, 1963.

SEAL